

To,
BSE Limited
Corporate Relations Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Security Code: 539819

Scrip Code: MUDRA

Subject: Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of extract of Audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2024, published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers today i.e. May 25, 2024.

We request you to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Mudra Financial Services Limited

Faiyaz Chaudhary
Company Secretary and Compliance Officer
M. No.: A68253



Encl: As above

PUBLIC NOTICE
 Sharp Management Services having Regd. Office: 602, Rajgar Empire, Khot Lane, Ghatkopar (West), Mumbai - 400 086, Maharashtra. We would like to inform you and we place a record to all Concern that 2 (two) ID Cards No. **MUM RA16150 & MUM RA16726**.
Name: Anjali Singh & Golu Singh (Late Mahendra Singh is missing from i.e. Date 18th May 2024. Our Agency will not be responsible for any transaction pertaining with above Mention ID Cards with immediate effect Date 18th May, 2024. Contact: 7738275081
 Place: Mumbai Date: 25.05.2024



NOTICE
 Late Shri Motiram Rajaram Chavan a member of the Sainath Nagar SRA CHS Ltd. having Address at CTS No.102D, 15th Road, Opposite Gandhi Maidan, Chembur East, Mumbai 400071 and Holding Flat No.104, having 5 share value Rs.50/- each, share certificate number from 41 to 45 both number including in the building of the society has received the application for transfer in the name of Shri Anant Motiram Chavan. He has received the NDC from the other 5 legal heirs for the transfer of the said flat. Due to death of the member Late Shri Motiram Rajaram Chavan, he did not received the allotment letter and his name is mentioned in the annexure. The Society is hereby inviting claims and objections from the heir or heirs or other claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the said flat/ property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice, in writing with proofs in support of his/her/their claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the member in the said flat/ property of the society in such manner as is provided by laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the member provided under the bye-laws of the society.
 Sd/-
Date: 25.05.2024 Hon. Chairman
Place: Mumbai for and on behalf of **Sainath Nagar SRA CHS. Ltd.**

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Aarti Ramesh Kothari & Ramesh Chaggar Kothari were lawful owners of Flat No. 376, 2nd Floor, Plot No.2, Versova Anjali CHS. Ltd., Jayprakash Road, Sevnang, Versova, Mumbai - 400061, holding Share Certificate No. 148 under Dist. No. 386 to 370 in their names, which they have purchased from M/s. Bombay Housing Corporation vide Agreement for Sale dated 05/07/1984. That said Aarti Ramesh Kothari & Ramesh Chaggar Kothari sold the said flat to M/s. Modern Airconditioning Services, through its Prop. Mr. A.J. Valles, vide Agreement for Sale dt. 14.11.1987 and since then my client M/s. Modern Airconditioning Services, through its Prop. Mr. A.J. Valles are in use, occupation and possession of said flat as owner thereof. That original Agreement for Sale of year 1984 has been lost / misplaced by my client and in that regard they have lodged N.C. report bearing No. 55794/2024 dated 23/05/2024 with Versova Police Station. Any person who finds the original Agreement should intimate to the undersigned & if any person, Bank, Financial Institution having any claim or right in respect of the said flat by way of inheritance, share, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsoever or otherwise or having above agreement is hereby called upon / intimate to me within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.
 Place : Mumbai Date : 25.05.2024

RAMESH CHANDRA TIWARI
 (Advocate High Court, Mumbai)
 Office : 129 A-Wing, Apt. E, H.S.C. Soc. Ltd., Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Mrs. Pushplata Rongta, in respect of flat no. 2A, 601, Green Meadows Bldg. No.2 CHS.LTD. situated at Lokhandwala, Khandeshi E, Mumbai - 400 101 to Mr. Tilkesha Ramchandra Soni, whereby few original records are misplaced/lost and the same are not in her possession as follows:- 1. Original stamp duty for agreement dated 24.01.1992 executed in between M/s. Lokhandwala Construction Industries Ltd and Nasir A Pancha & others 2. Original stamp duty receipt, 3. registration receipt No. BDR2 3560/1996 dated 9.8.1996 both for Agreement dated 12.04.1996 executed in between Mr. Nazir A. Pancha & others and Mr. Anam Parasram Wadhwa.
 Any other person's, company, institutes having any claim whatsoever in, to or on the above said document/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.
 Dated on this 25th day of May 2024 at Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our 1) MR. MOHD ASLAM ABID, KARIM ABID & 2) MR. MOHAMMED MOHD ASLAM ADVANI & 3) MRS. HURAMA ABDUL KARIM ADVANI, are owners of Flat No. 201, Wing C, of Duhwala Complex Co-op Housing Society Ltd., Co-operative Housing Society Ltd., 2nd Floor, situated at 292 Belasia Road, Mumbai Central, Mumbai - 400 008 also described in the Schedule hereto below free from all encumbrances.
 Our Client has lost and/or misplaced all the Original title documents in respect of the said Flat mentioned in the schedule. Despite due diligent search they are unable to trace the title documents in respect of the said property.
 a) Original Permanent Alternate Accommodation Agreement entered between MR. JAYANT A PRABHU was originally entered in favour of his tenants M/s. Rock Corner Developers by and under the Agreement dated 27/07/2005 registered with Sub-Registrar of Assurance Mumbai under Sr. No. BBE1-07615-2008 dated 09/08/2005.
 b) Original Agreement for Sale entered between 1) SULTAN HAJI ISMAIL & 2) MR. MOHAMMED FIROZ MOHAMMED YOUSUF and MR. JAYANT A PRABHU by vide Agreement for sale dated 21st May, 2011 duly registered before Joint Sub-Registrar Mumbai City -3, bearing document No. BBE3-4527-2011 Dated 21/05/2011.
 Any person's who has in his power, custody and / or possession any title document, agreement and/ or writings in respect of any of the schedule premises and/ or has any claim or objection by way of sale, lease, lien, charge, mortgage, possession, possession, lease, tenancy, possession, easement, occupancy rights or otherwise howsoever is required to lodge the said claim or objection if any and/ or handover such title documents, Agreement for Sale, Sale Deed, Arrangements, writing in respect of the scheduled premises or any of them, in the office of the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice failing which our will not entertain any objection and/ or claim of any nature whatsoever from any person and the same will be considered as waived.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
 Flat bearing no. 201, C-Wing, on the 2nd Floor, in the building known as Duhwala Complex in DUDHWALA COMPLEX CO-OP HOUSING SOCIETY LTD. situated at 292 Belasia Road, Mumbai Central, Mumbai - 400 008, measuring 565 sq feet Carpet Area along with one car parking space, Building consist of Still plus 16 floor, bearing C.S. No. 222, Building Division, in the B.M.C. Ward E and the Building Constructed in the year 2003.
 Dated this 25th May 2024
 Sd/-
 Asadil Muzaffar, Mr. Makker & Co
 Shop No. 7B, Shamji Morari Bldg, Champshi Bimji Road, Opp. Mazgaon Tower, Mazgaon, Mumbai - 400 010.

PUBLIC NOTICE

I hereby inform on behalf of my client that, my client are negotiating to purchase and to acquire of House Property No.(Old) 398, (New) SLO1/398/1, Ward No.12, Area = 10 x 35 Sq.Ft., Situated at Village-Sativali, Vasai Road-(E), Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), within limits of Vasai-Virar City Municipal Corporation, Pin Code No. 401 208. From and legal heir of Late Yogesh Radhesham Mishra (Mr. Yogesh Radhesham Mishra died on Dt.01/01/2023 without any will, leaving behind him, his legal heir 1) Smt. Rekha Yogesh Mishra (Wife), 2) Mr. Kartik Yogesh Mishra (Son), 3) Miss. Rishu Yogesh Mishra (Daughter) & 4) Miss. Megha Yogesh Mishra (Daughter). Any Person having any claim against the aforesaid property or part thereof by way of inheritance, mortgage, Sale, gift, lien, charge, Tranche, maintenance, easement transfer license, either agitated in any litigation or the otherwise or any other right or interest of whatsoever, are hereby required to make same known in writing to the undersigned at the 117/122, Sataym Shivam Shopping Center, 1st Floor, Opp. Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within 14 days from the date of Publication hereof. If any claim or objection is not received as mentioned hereinabove, my Client will complete the procedure to Acquire said Property, without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents any purpose and not binding on my client.
 Sd/-
Adv. Benson V. Pen
M/s. Pen Vakil & Sons
Advocates

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

I hereby inform on behalf of my client that, my client are negotiating to purchase and to acquire of House Property No.(Old) 398, (New) SLO1/398/1, Ward No.12, Area = 10 x 35 Sq.Ft., Situated at Village-Sativali, Vasai Road-(E), Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), within limits of Vasai-Virar City Municipal Corporation, Pin Code No. 401 208. From and legal heir of Late Yogesh Radhesham Mishra (Mr. Yogesh Radhesham Mishra died on Dt.01/01/2023 without any will, leaving behind him, his legal heir 1) Smt. Rekha Yogesh Mishra (Wife), 2) Mr. Kartik Yogesh Mishra (Son), 3) Miss. Rishu Yogesh Mishra (Daughter) & 4) Miss. Megha Yogesh Mishra (Daughter). Any Person having any claim against the aforesaid property or part thereof by way of inheritance, mortgage, Sale, gift, lien, charge, Tranche, maintenance, easement transfer license, either agitated in any litigation or the otherwise or any other right or interest of whatsoever, are hereby required to make same known in writing to the undersigned at the 117/122, Sataym Shivam Shopping Center, 1st Floor, Opp. Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within 14 days from the date of Publication hereof. If any claim or objection is not received as mentioned hereinabove, my Client will complete the procedure to Acquire said Property, without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents any purpose and not binding on my client.
 Sd/-
Adv. Benson V. Pen
M/s. Pen Vakil & Sons
Advocates

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vasai (W), Dist. Palghar - 401202, within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims, and the same, if any, will be considered as waived or abandoned.
 Sd/-
David S. Dabre
Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Fakhrudin S. Kanchwala owner of Bungalov bearing No. 7, area admeasuring 1355 Sq.ft. Built up, i.e. 125.88 Sq.Mtrs Built up + 287 Sq.Mtrs. Land, in the society known as Srushti Co-operative Housing Society Ltd., in the project known as Amol Nagar Phase 1, Constructed on Non Agriculture Land bearing New Survey No. 263, old survey no. 209, Hissa No. E-1 & New Survey No. 264, Old Survey No. 209, Hissa No. B-2, lying being and Situated at Revenue Village Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar (Hereinafter referred to as the said property), has approached me to publish this public notice for missing of following documents:-
 1) Agreement For Sale dated 26th December 1994 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal.
 2) Deed of Confirmation dated 13th January 1997 executed between M/s. Periera Juchandra Land Developers and Mrs. Nafisha Shabbir Kanchwal, bearing registration no.105/1997 dated 16th day of January 1997.
 Any person's who found the said original Agreements or Deeds is /are requested to contact and hand over the same to the undersigned. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and are hereby warned not to create any third party rights or obtain a loan or enter into any kind of deal on the basis of aforesaid document or property. Any person's doing so will do so at his/her own risk as to cost and consequences and such acts/transactions shall not be binding upon my clients.
 Further, any person's having any claim in, to, or over the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, request, succession, license, maintenance, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd., Pandit Dindyalal Nagarp, Opp. Bassein Catholic Bank Ltd., Maricpur, Vas

